

This question paper contains 20 printed pages]

**LA—02—2023**

**FACULTY OF COMMERCE**

**B.Com. (Third Year) (Sixth Semester) EXAMINATION**

**NOVEMBER/DECEMBER, 2023**

**(New Pattern)**

**ADVANCED ACCOUNTING-II**

**(B.C.-6.1)**

**(Wedday, 29-11-2023)**

**Time : 10.00 a.m. to 1.00 p.m.**

**Time—3 Hours**

**Maximum Marks—75**

**N.B. :—** (i) Question No. 1 is compulsory.

(ii) Question Nos. 2 to 4 are alternative.

(iii) Question No. 5 is short note.

(iv) Use of simple non-programmable calculator is allowed.

(i) प्रश्न क्र. 1 अनिवार्य आहे.

(ii) प्रश्न क्र. 2 ते 4 पूरक आहेत.

(iii) प्रश्न क्र. 5 लघु टिप्पणी आहे.

(iv) प्रोग्राम भरता न येणारा साधा कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी आहे.

1. The Ankita Stores has two departments 'A' and 'B'.

20

The following balance were as on 31st Dec. 2021 :

Particulars	Dr. ₹	Cr. ₹
Opening stock :		
Dept. 'A'	6,000	
Dept. 'B'	4,000	
Purchases :		
Dept. 'A'	8,000	
Dept. 'B'	7,000	

P.T.O.

WT

( 2 )

LA—02—2023

Carriage inward :		
Dept. 'A'	200	
Dept. 'B'	100	
Sales :		
Dept. 'A'		15,000
Dept. 'B'		14,000
Salaries	3,500	
Rent	600	
Bad debts	300	
Advertisement	500	
Capital		8,000
Drawing	700	
Sundry debtors	1,000	
Sundry creditors		5,000
Furniture	8,000	
Cash	21,00	
	42,000	42,000

**Additional Information :**

- (1) Stock on 31 Dec., 2021 Dept. 'A' ₹ 7,000 and Dept. 'B' ₹ 6,000.
- (2) Depreciation on furniture at 10% p.a.
- (3) Staff is employed in ratio 3 : 2.
- (4) Area occupied by each department is equal.
- (5) Credit sales are in the ratio of 2 : 1.

WT

( 3 )

LA—02—2023

- (6) Dept. 'A' used furniture of the book value ₹ 6,000.
- (7) Advertisement is to be apportioned equally. Advertisement materials on hand of ₹ 100, it has not been adjusted in the Accounts.

Prepare Departmental Trading A/c, Profit & Loss A/c, and Balance Sheet as on 31st Dec. 2021.

अंकिता स्टोअर्समध्ये 'अ' आणि 'ब' असे दोन विभाग आहेत.

खाली दिलेली शिल्लक ही 31 डिसेंबर 2021 ची आहे :

विवरण	नावे ₹	जमा ₹
प्रारंभिक स्कंध :		
विभाग 'अ'	6,000	
विभाग 'ब'	4,000	
खरेदी :		
विभाग 'अ'	8,000	
विभाग 'ब'	7,000	
व्यवसाय अंतर्गत वाहतुक :		
विभाग 'अ'	200	
विभाग 'ब'	100	
विक्री :		
विभाग 'अ'		15,000
विभाग 'ब'		14,000

P.T.O.

WT

( 4 )

LA—02—2023

वेतन	3,500	
भाडे	600	
बुडीत कर्ज	300	
जाहीरात	500	
भांडवल		8,000
आहरण लेखा	700	
विविध धनको	1,000	
विविध ऋणको		5,000
उपस्कर	8,000	
रोख रक्कम	2,100	
	42,000	42,000

### अधिकची माहिती :

- (1) विभागाचा स्कंध 31 डिसेंबर 2021 विभाग 'अ' ₹ 7,000 आणि विभाग 'ब' ₹ 6,000.
- (2) उपस्कर घसारा 10%
- (3) कर्मचारी वर्ग 3 : 2 च्या प्रमाणात कार्यरत आहे.
- (4) सर्व विभागाची जागा सारखी आहे.
- (5) उधारीवर विक्री 2 : 1 प्रमाणात आहे.
- (6) विभाग 'अ' ने ₹ 600 किंमतीचे पुस्तकी मुल्याचे उपस्कर वापरले.
- (7) जाहीरात खर्च समान प्रमाणात वितरित केली ₹ 100 जाहीरात साहित्य खाल्यात समायोजित केली नाही.

### तयार करा :

विभागाचे व्यापारी खाते, नफा-तोटा खाते तसेच ताळेबंद 31 डिसेंबर 2021.

WT

( 5 )

LA—02—2023

2. The Laxmi Ltd. supplies chemical to returnable tins which are charged at ₹ 480 each. Customers returning the tins within 2 months are credited with ₹ 300 each. 15

The following are the particulars available from the books of the company :

Particulars	Tins
(1) Tins on hand on 1-1-2021	1200
(2) Tins with customers 1-1-2021 (Returnable)	2520
(3) Purchase of new tins at ₹ 450 each	1800
(4) Tins sent out to customers	3840
(5) Tins returned by customers	2760
(6) Tins lost in an accident (insurance money received ₹ 240)	48
(7) Tins scrapped and sold (scrap realised ₹ 120)	42
(8) Repairs to tins (1800)	1800
(9) Tins with customers on 31-12-2021 (Returnable).	2160

Draw up necessary accounts in the book of the company.

P.T.O.

लक्ष्मी आणि कंपनी लि. डब्बातून रसायनाचा पुरवठा करते. प्रत्येक डब्ब्यासाठी ₹ 480 ग्राहकांना आकारले जाते जर डब्बा दोन महीन्याच्या आत परत केले तर ग्राहकांना प्रत्येक डब्ब्यासाठी ₹ 300 समाकलीत केले जातात.

खालील माहितीच्या आधारे कंपनीच्या पुस्तकांतून उपलब्ध आहे :

विवरण	डब्बे
(1) हस्तगत असलेले डब्बे 1-1-2021	1200
(2) ग्राहकांकडे असलेले डब्बे 1-1-2021 (परत करण्याजोगे)	2520
(3) नवीन खरेदी केलेले डब्बे (₹ 450 प्रत्येकी)	1800
(4) ग्राहकांना पाठवलेले डब्बे	3840
(5) ग्राहकांनी परत पाठवलेले डब्बे	2760
(6) अपघाताने गहाळ डब्बे (विमा परतावा मिळाला प्रत्येकी ₹ 240)	48
(7) डब्ब्यांची क्षेप्य म्हणून विक्री (भंगार मुल्य ₹ 120 प्रत्येकी)	42
(8) दुरुस्ती केलेले डब्बे	1800
(9) ग्राहकांकडे असलेले परत करण्यायोग्य 31-12-2021.	2160

कंपनीच्या पुस्तकात आवश्यकती खाते उघडा.



WT

( 7 )

LA—02—2023

Or/किंवा

Shrirang Trading Company Ltd., sells goods in boxes. The company charges to customers with ₹ 120 each box, sent out credit with ₹ 100 for each box, returned within 2 months.

The following particulars are given :

Particulars	Boxes
(1) Boxes in hand 1-1-2021 (Value at ₹ 40 each)	1200
(2) Boxes with customers 1-1-2021 (Value at ₹ 40 each)	2800
(3) Boxes purchased during the year (at ₹ 60 each)	4800
(4) Boxes sent to customers during the year	8000
(5) Boxes returned by customers during the year	6000
(6) Boxes with customers 31-12-2021 (given period not expired)	800

Show the necessary accounts in the books of the company.

श्रीरंग ट्रेडिंग कंपनी लि. खोक्यातून मालाची विक्री करतात. ते प्रत्येक खोक्यासाठी ₹ 120 ग्राहकांना आकारतात. जर दोन महीन्याच्या आत खोके परत केले, तर ग्राहकांना प्रत्येकी खोक्याच्या बदल्यात ₹ 100 समाकलीत करतात.

खालील माहिती खाते पुस्तकांच्या आधारावर उपलब्ध आहे :,

विवरण	खोके
(1) हस्तगत खोके 1-1-2021 (किंमत ₹ 40 प्रत्येकी)	1200

P.T.O.

WT

( 8 )

LA—02—2023

(2)	ग्राहकांकडे जमा असलेली खोके 1-1-2021 (किंमत ₹ 40 प्रत्येकी)	2800
(3)	या वर्षी निर्गमित खरेदी खोके (किंमत ₹ 60 प्रत्येकी)	4800
(4)	या वर्षी ग्राहकांकडे निर्गमित केलेली खोके	8000
(5)	या वर्षी ग्राहकांने परत केलेली खोके	6000
(6)	ग्राहकांकडे शिल्लक खोके 31-12-2021 (दिलेली मुद्दत न संपलेले)	800

कंपनीच्या पुस्तकात आवश्यक ती खाते दाखवा.

3. Mr. Vijay found himself insolvent on 31st Dec., 2021 : 15

Particulars	₹
(1) Cash in hand	7,000
(2) Furniture (Estimated to realised ₹ 10,800)	30,000
(3) Stock (Estimated to realised ₹ 19,200)	45,000
(4) Sundry creditors	1,00,000
(5) Bills payable	4,000
(6) Bills receivable all good	9,000
(7) Sundry Debtors :	
(a) Good	10,000



WT

( 9 )

LA—02—2023

(b)	Doubtful (estimated to realise 40%)	2,000
(c)	Bad	1,000
(8)	Taxes due	3,000
(9)	Capital on 1-1-2021	40,000
(10)	Profit for 2020	6,000
(11)	Loss for 2021	41,000
(12)	Drawing for 2 years	8,000

Prepare his Statement of Affairs and Deficiency Accounts.

31 डिसेंबर 2021 रोजी विजय यास नादार असल्याचे आढळून आले त्या दिवशी त्यांची स्थिती खालील-  
प्रमाणे होती :

विवरण	₹
(1) हस्तस्थ रोख	7,000
(2) उपस्कर (वसूली अंदाज ₹ 10,800)	30,000
(3) स्कंध (वसूली अंदाज ₹ 19,200)	45,000
(4) विविध ऋणको	1,00,000
(5) देय विपत्रे	4,000
(6) प्राप्य विपत्रे (सर्व चांगले)	9,000

P.T.O.

WT

( 10 )

LA—02—2023

(7)	विविध ऋणको	
	(a) शोध्य	10,000
	(b) संदिग्ध (वसूली अंदाज 40%)	2,000
	(c) बुडीत	1,000
(8)	देय कर	3,000
(9)	भांडवल 1-1-2021	40,000
(10)	लाभ 2020	6,000
(11)	तोटा 2021	41,000
(12)	आहरण/उचल 2 वर्ष	8,000

अवस्था विवरण व न्यूनता लेखा तयार करा.

Or/किंवा

The following balances are of Divisional Electricity Supply Company Ltd. as on 31st March, 2022 :

Particulars	Debit (₹)	Credit (₹)
Building on 31st March, 2021	3,00,000	
Addition during the year	1,00,000	
Machinery on 31st March, 2021	1,50,000	

WT

( 11 )

LA—02—2023

Addition during the year	25,000	
Mains on 31st March, 2021	1,00,000	
Addition during the year	20,000	
Furniture on 31st March 2021	20,000	
Equity shares on 31st March 2021		3,50,000
Debentures on 31st March 2021		2,50,000
Addition during the year		1,30,000
S. Creditors		60,000
S. Debtors	85,000	
Cash	60,000	
Investment	1,20,000	
Generation exp.	60,000	
Distribution exp.	20,000	
Expenses on public lighting	10,000	
Rent, rates and taxes	18,000	
Management exp.	22,000	

P.T.O.

WT

( 12 )

LA—02—2023

Law charges	10,000	
Interest on debenture	12,600	
Interim dividend	17,600	
Sale of electricity		2,80,000
Rent of meters		20,100
Interest on investment		6,000
Depreciation fund		24,000
Contingency reserve		16,000
Net Revenue A/c (1-4-2021)		14,000
	11,50,100	11,50,100

*Further Information :*

- (1) Charge depreciation on fixed assets on machinery 10%, building 5% and mains and furniture 4%.

Prepare Revenue Accounts, Net Revenue Account and Capital Accounts for the year ended 31st March, 2022 and General Balance Sheet as on 31st March, 2022.

WT

( 13 )

LA—02—2023

खाली दिलेल्या आधिक्यावरून विभागीय विद्युत पुरवठा कंपनी लि. 31 मार्च, 2022 ची शिल्लक आहे :

विवरण	नावे (₹)	जमा (₹)
इमारत 31 मार्च, 2021	3,00,000	
या वर्षात निर्गमित	1,00,000	
यंत्रसामुग्री 31 मार्च, 2021	1,50,000	
या वर्षात निर्गमित	25,000	
विवरण तारा 31 मार्च, 2021	1,00,000	
या वर्षात निर्गमित	20,000	
उपस्कर 31 मार्च, 2021	20,000	
सामान्य भाग 31 मार्च, 2021		3,50,000
कर्जरोखे 31 मार्च, 2021		2,50,000
या वर्षात निर्गमित		1,30,000
विविध ऋणको		60,000
विविध धनको	85,000	
हस्तगत रोख	60,000	
गुंतवणूक	1,20,000	

P.T.O.

WT

( 14 )

LA—02—2023

निर्माण खर्च	60,000	
वितरण खर्च	20,000	
सार्वजनिक प्रकाश खर्च	10,000	
भाडे, दर, कर	18,000	
व्यवस्थापन खर्च	22,000	
कायदा शुल्क	10,000	
कर्जरोख्यावरील व्याज	12,600	
अंतरिम लाभांश	17,500	
विद्युत विक्री		2,80,000
मिटर भाडे		20,100
गुंतवणुकीवरील व्याज		6,000
घसारा निधी		24,000
आकस्मिक राखीव निधी		16,000
शुद्ध आगम लेखा शिल्लक (1-4-2021)		14,000
	11,50,100	11,50,100

**अधिक माहिती :**

(1) स्थिर मालमत्तेच्या एकूण रक्कमेपैकी 5% इमारतीवर, 10% यंत्रसामुग्रीवर, 4% विद्युत तारा व उपस्कर घसारा आकारा.

31 मार्च, 2022 रोजी आर्थिक वर्षासाठी महसुली खाते, निव्वळ महसुली खाते आणि भांडवली खाते आणि त्याच दिवशी सामान्य ताळेबंद तयार करा.



WT

( 15 )

LA—02—2023

4. The following balance appeared in the book of a firm of solicitors as on 31st Dec., 2021 : 15

Particulars	Dr (₹)	Cr. (₹)
Shital's capital		60,000
Rupali's capital		90,000
Shital's drawings	15,000	
Rupali's drawings	21,000	
Office salaries	18,000	
Office rent	13,200	
Office expenses	11,100	
Office furniture	66,000	
Library books	30,000	
Bills of costs rendered		93,000
Debtors for disbursements	10,200	
Debtors for costs	27,000	
Creditors for expenses		1,500
Clients deposits		7,500
Petty cash	1,200	
Bank balance (Clients)	7,500	
Bank balance (Office)	31,800	
	2,52,000	2,52,000

P.T.O.

WT

( 16 )

LA—02—2023

*Adjustment :*

- (1) Work-in-progress on 31st March was valued at ₹ 7,200.
- (2) Write off depreciation on office furniture and library book at 10%.
- (3) Allow interest on partner's capital at 5% per annum.
- (4) Shital is entitled to a salary of ₹ 3,000 p.a. it is to be debited to Rupali.
- (5) Partners share profit equally.

*Prepare :*

- (1) Profit and Loss Account for the year ended 31st Dec., 2021, and
- (2) Balance Sheet as on the date.

31 डिसेंबर, 2021 रोजी कायदेपंडीताच्या संस्थेतील आधिक्य खालीलप्रमाणे होती :

विवरण	नावे (₹)	जमा (₹)
शितल भांडवल		60,000
रूपाली भांडवल		90,000
शितल आहरण	15,000	
रूपाली आहरण	21,000	
कार्यालयीन वेतन	18,000	
कार्यालयीन भाडे	13,200	
कार्यालयीन खर्च	11,100	
कार्यालय उपस्कर	66,000	

WT

( 17 )

LA—02—2023

ग्रंथालयीन पुस्तके	30,000	
सादर केलेली व्यय बीजक		93,000
धनकोकडून वितरण	10,200	
धनको मुल्य	27,000	
ऋणकोवर खर्च		1,500
अशिलाकडून प्राप्त जमा		7,500
सुट्टे पैसे	1,200	
अधिकोष शिल्लक (अशिल)	7,500	
अधिकोष शिल्लक (कार्यालय)	31,800	
	2,52,000	2,52,000

समायोजन :

- (1) प्रगतीपथावरील कामाचे मुल्य 31 मार्च रोजी ₹ 7,200.
- (2) कार्यालयीन उपस्कर व ग्रंथालयीन पुस्तके यावर 10% अवक्षयाची तरतूद करा.
- (3) भांडवलावरील व्याजाचे वाटप भागधारकांना 5% प्रत्येक वर्षी करा.
- (4) शितलला वार्षिक ₹ 3,000 वेतन मिळते पण ते रूपालीच्या नावे करा.
- (5) भागीदाराचा नफा-तोट्यातील हिस्सा समान आहे.

तयार करा :

- (1) 31 डिसेंबर, 2021 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी नफा-तोटा खाते.
- (2) 31 डिसेंबर, 2021 रोजीचे स्थिती-विवरण.

P.T.O.

WT

( 18 )

LA—02—2023

Or/किंवा

Trial Balance of Mr. Amol, a solicitor for the year 31 March, 2020.

Prepare a Profit and Loss Account and Balance Sheet 31 March, 2021 :

Particulars	Dr (₹)	Cr. (₹)
Profit cost		3,35,250
Capital		75,000
Drawings	1,80,000	
Reserve against bill of cost on accounts		30,000
Payment received from clients		41,500
Clients dues against bills of cost	57,700	
Disbursement for clients	20,500	
Rent	60,000	
Office expenses	43,650	
Outstanding expenses		2,250
Furniture and equipment	12,400	
Books	4,450	
Bank (clients)	23,650	
Cash at bank (office)	31,650	
Deposit for office premises	50,000	
	4,84,000	4,84,000

WT

( 19 )

LA—02—2023

**Adjustments :**

- (1) Closing work-in-progress of ₹ 25,850.
- (2) Depreciation at 10% on furniture and books.
- (3) At the end debits amounting to ₹ 22,500 in the disbursement account had not been charged to bill of cost.

31 मार्च, 2020 रोजी अमोल कायदेपंडीताच्या स्थिती-विवरणावरून 31 मार्च, 2021 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता नफा-तोटा खाते व स्थिती-विवरण तयार करा :

विवरण	नावे (₹)	जमा (₹)
लाभ मूल्य		3,35,250
भांडवल		75,000
आहरण	1,80,000	
खात्यावरील खर्चाच्या बिलासाठी राखीव		30,000
अशिलाकडून प्राप्त रक्कम		41,500
खर्चाच्या बिलासाठी अशिलाची देय रक्कम	57,700	
अशिलांना वितरण	20,500	
भाडे	60,000	
कार्यालयीन खर्च	43,650	
थकबाकी खर्च		2,250
उपस्कर व उपकरणे	12,400	
पुस्तके	4,450	

P.T.O.

WT

( 20 )

LA—02—2023

अधिकोष (अशिल)	23,650	
हस्तगत रोख (कार्यालय)	31,650	
कार्यालयासाठी जमा ठेव	50,000	
	4,84,000	4,84,000

समायोजित :

- (1) प्रगतीपथावरील कामाचे मुल्ये वर्षाच्या शेवटी ₹ 25,850.
- (2) उपस्कर व पुस्तके यावर 10% अवक्षयाची तरतुद करा.
- (3) शेवटी वितरण रकमेतील ₹ 22,500 नावे खर्चाच्या बिलावर आकारले गेले नाहीत.

5. Write short notes on (any two) :

10

- (i) Meaning and importance of profession accounts
- (ii) Importance of departmental account
- (iii) Contingency reserve
- (iv) Meaning of insolvency account.

संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही दोनवर) :

- (i) व्यवसाय खात्यांचे अर्थ व महत्त्व
- (ii) विभागीय लेख्यांचे महत्त्व
- (iii) संभाव्य निधी
- (iv) दिवाळखोर/नादार खात्यांचा अर्थ.

LA—02—2023

20